

सिस्टेमॅटिक विझॉव्हल प्लॅन

बहुतेक कंपन्यांच्या म्युचुअल फंड योजनांत सिस्टेमॅटिक विझॉव्हल प्लॅन पर्याय उपलब्ध असतो. यातून तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. यातून कोणीही महिन्याची गुजराण करू शकतो. जर तुम्ही इक्विटी फंड योजनांतील गुंतवणुकीवर एस डल्यूपी पर्याय स्वीकारली व शेअर मार्केटमध्ये मंदी आली तर मात्र तुम्हाला ठरलेली रक्कम महिन्याला मिळणार पण ती रक्कम तुमच्या परताव्यातून देणे म्युचुअल फंड कंपन्यांना शक्य नसल्यामुळे तुमच्या गुंतवणूक रकमेतून एस. डल्यूपी दिला जाणार. हे शक्यतो घडणार नाही. पण घडूही शकते.

आर्थिक
दिनमान

भविष्यात काही आर्थिक उद्दिष्टे ठरविलेली असतील तर ती पूर्ण करण्यासाठी म्युचुअल फंड योजना उपयोगी पडू शकतात.

म्यु

च्युअल फंड कंपन्या भारतात सुरू झाल्यानंतर त्यांच्या गुंतवणूक योजनात सुरुवातीस भारतात चांगला प्रतिसाद मिळाला नाही, परिणामी यात गुंतवणूक केलेल्यांना चांगला परतावाही मिळाला नाही. पण गेल्याकाही वर्षात भारतीय गुंतवणूकदार म्युचुअल फंड योजनात गुंतवणूक करण्यासाठी आकृष्ट झाले आहेत आणि सध्याचे याचे मुख्य कारण म्हणजे बँकांचे घटत असलेले ठेवीवरील व्याजदर.

भविष्यात काही आर्थिक उद्दिष्टे ठरविलेली असतील तर ती पूर्ण करण्यासाठी म्युचुअल फंड योजना उपयोगी पडू शकतात. यासाठी म्हणजे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठी पीपीएफ व अन्य काही योजना आहेत पण त्यात म्युचुअल फंड योजनांचे स्थानही महत्वाचे आहे. दीर्घ मुदतीची गुंतवणूक काही उद्दिष्टांसाठी करावी लागते, पण कधी कधी अनपेक्षितपणे आकस्मात काही खर्च होतो, अशा खर्चाची हात मिळवणीही म्युचुअल फंडांच्या योजनेतून फंडांची लिक्विड फंड योजना आहेत. या प्रकारच्या योजनांत जर महिन्यात पाच हजार रुपये आहे तर महिन्यांसाठी गुंतविले तर यावर साधारणपणे मिळणाऱ्या ६ टक्के व्याजाने, ३ वर्षात ५ लाख ९५ हजार रुपयांचा आकस्मित खर्चासाठीचा निधी जमा होऊ शकतो. यात एखाद्या व्यक्तीचा ६ महिन्यांचा जेवढा खर्च असतो तेवढी रक्कम आकस्मिक निधी

म्हणून जमा करावी असे वित्तीय नियोजकांचे मत असते. बँकेच्या बचत खात्यात जर रक्कम असेल तर ती तुमच्याकडून खर्च केली जाईल पण लिक्विड फंडातील गुंतवणूक तुम्हाला मुदतीपूर्वी सहजासहजी खर्च करण्यासाठी मिळणार नाही. एस.आय.पी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मार्फत ही लिक्विड फंडात गुंतवणूक करता येते. पगारदारांना मिळणारा फंडातून बोनस किंवा वडिलोपार्जित मिळालेली मोठी रक्कम कुठे गुंतवावी? यासाठी म्युचुअल फंडांच्या डेब्ट फंड योजनेत गुंतवणूक करावी यातून इक्विटी फंड योजनेत मिळतो तितका परतावा मिळणार

समजा तुम्हाला पुढील पाच वर्षात ५० लाख रुपये गृहकर्ज हवे



नाही पण बँकांच्या ठेवीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त परतावा मिळेल व आयकराच्या दृष्टीनेही ही गुंतवणूक चांगली ठरू शकते. बँकांच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर तुम्हाला तुमच्या आयकराच्या स्लॅबच्या दराप्रमाणे कर भरावा लागतो. डेब्टफंडमधील गुंतवणूकीवर ३ वर्षांच्या आत काढलेल्या रकमेवर २०.६० टक्के दराने आयकर भरावा लागतो. पण इंडेक्सेशनचेही फायदे मिळतात.

समजा तुम्हाला पुढील पाच वर्षात ५० लाख रुपये गृहकर्ज हवे

आहे व बुकिंगच्या ठेवीवर १० लाख रुपये भरावयाचे आहे. जर तुम्ही ८ टक्के व्याज देणाऱ्या डेब्ट फंड योजनेत दर महिन्याला १४ हजार रुपये असे पाच वर्षे गुंतविले तर वर उदाहरण म्हणून दाखविलेला दरासाठीचा निधी उभा राहू शकतो. भविष्य निर्वाह निधी हा प्रत्येकाच्या उतार वयातील म्हातारपणाची काळजी घेण्यासाठी आहे. कित्येक लोक घरासाठीच्या बुकिंग रकमेसाठी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढतात, हे योग्य नाही. जर घर घ्यायचा निर्णय असेलच तर अशांनी घराच्या बुकिंग रकमेसाठी अल्ट्रा अल्प-मुदत किंवा अल्प मुदत डेब्ट फंडात गुंतवणूक करून हा निधी उभा करावा, पण भविष्य निर्वाह निधीतील रक्कम वापरू नये हा योग्य आर्थिक निर्णय ठरू शकतो.

भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही म्युचुअल फंड योजनांचा आधार घेता येऊ शकतो. सध्या अहमदाबाद येथे आय.आय.एम.चा दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १९ लाख ५० हजार रुपये खर्च येतो. समजा तुम्ही नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणार असाल तर २१ वर्षांनंतर, ६ टक्के चलनवाढ दर गृहित धरून, त्यावेळी या शिक्षणासाठी ६६ लाख २९ हजार रुपये खर्च करावे लागतील. ही रक्कम जमविण्याचे

तुमचे उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी तुम्ही १५ टक्के दराने वाढवण्याच्या इक्विटी फंडात महिन्याला दर ४ हजार रुपये गुंतविले तर २१ वर्षांनंतर तुम्हाला हवे असलेल्या रकमेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. सेवानिवृत्त धारकांना बऱ्याचवेळा पैशांची चणचण निर्माण होते. कारण त्यांचे चलन कमी होते पण खर्च कमी होत नाहीत. यांच्यासाठी म्युचुअल फंड योजनेत एस.आय.पीच्या विरोधी असलेली एस.डब्ल्यू.पी. ही योजना आहे.

सध्या बँका व अल्पबचत संचालनालयाचे ठेवीवरील व्याजाचे दर प्रचंड प्रमाणात घसरत चाललेले आहेत व यातून मिळणारे व्याज ही आयकरपात्र असते. रिअल्टीमध्ये गेली कित्येक वर्षे मंदी आहे. त्यामुळे प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे हे सद्यपरिस्थितीत योग्य ठरू शकणार नाही. सोन्यातील गुंतवणूक ही डेडा गुंतवणूक असते. सुवर्ण योजनातील गुंतवणूकीवर फार चढ्या दराने परतावा मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांकडे सध्या म्युचुअल फंड हाच चांगला पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार त्याला योग्य ठरेल अशा म्युचुअल फंड योजनात गुंतवणूक करावी. पण कोणत्याही परिस्थितीत खोटी आमिषे दाखविण्याच्या फसव्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करू नये.

व्हीयू टेलिव्हिजनचे १००० कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट

टीव्ही पाहण्याच्या लवझरी अनुभवात आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने सादर झालेला व्हीयू टीव्ही हा भारतातील 'न्यूमरो उनो' स्मार्ट टीव्ही ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डचा २०१६-१७ मधील महसूल ७०० कोटी होता. ही आकडेवारी १००० कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा मनसुबा असलेला व्हीयू आता सोनी व सॅमसंगनंतर ४व्या टीव्हीसाठी भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा ब्रॅण्ड आहे. हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंत पॉप स्मार्ट टीव्ही म्हणजे व्हीयू टीव्हीचा अभिमानास्पद 'मेक इन इंडिया' उपक्रम आहे. तसेच, या दाखलीकरणामध्ये जगातील पहिला ऑफिस टीव्ही, ऑफिस स्मार्ट व प्रिमिअम स्मार्ट टीव्हीचा देखील समावेश आहे. तंत्रज्ञान, कन्टेन्ट व ॲप्स (यूट्यूब, रग्पटीव्ही, हंगामा, एअॅस व इतर) यांच्या योग्य एकीकरणासह, व्हीयू टीव्हीची नवीन व आकर्षक स्मार्ट टीव्ही रॅज आजच्या हुशार इंटरनेट पिढीला सर्वातम सेवा देण्याकरिता सज्ज आहे.

आयटेलचा फिंगरप्रिंट सेन्सर मोबाईल

आयटेल मोबाइलने नुकताच बाजारात आणलेला 'सेल्फीप्रो एस४१' हा ३ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा असलेला देशातील पहिला व्होलेट स्मार्टफोन आहे.



अत्याधुनिक ॲप्पॅझाईड ७.० नोण्ट कार्यप्रणालीवर चालणारा एस४१ हा वापरकर्त्यांच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना स्मार्टफोन वापराचा अनोखा अनुभव देण्यासाठीच डिझाइन करण्यात आला आहे. १.२७

गिगाहर्ट्झ मीडियाटेक क्राइ कोअर प्रोसेसर, २७०० एम-एच लाय-पॉलिमर बॅटरी, ३२ जीबी वाढीव मेमरी, फोरजी एनेबलड वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, पलॅशसह ८ एमपी रिअर कॅमेरा यामुळे आपल्या श्रेणीतील तो सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन ठरतो. दमदार, नेत्रसुखद आणि सौंदर्यपूर्ण रचना असलेला सेल्फी-प्रो एस४१ स्लेट ग्रे आणि ऑक्सिडियन ब्लॅक या दोन रंगांत उपलब्ध आहे.

शॉपवल्सजचे मीया ब्रॅण्ड

शॉपवल्सजने शाहकांसाठी स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला आहे. मीया असे या ब्रॅण्डचे नाव असून मध्यम वर्गीय महिलांसाठी या ब्रॅण्डमध्ये अगदी कमी किंमतीत कलेक्शन मिळणार आहे. या कलेक्शनमध्ये मीया उत्पादनांच्या स्टायल्स, डिझाईन्स आणि रंगांच्या वैविध्यपूर्ण रॅज आहेत. ज्यामध्ये डिझाइनर कुर्ती, चंकी ज्वेलरी, क्लबिंग आणि घड्याळांचा समावेश आहे.

बंधवत्वासाठी विमा संरक्षण

वांझा सगसवेर शासनाद्वारे जागरूकता पसरवणे, ही काळाची गरज बनली आहे. आणि वंचित वर्गासाठी बंधवत्त उपवासाचा पर्याय सक्षम करण्यासाठी राज्य विधी आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीची तरतूद करणे देखील अत्यावश्यक आहे.

उपचारासाठी ग्रामीण भागातून शहरात वारंवार जावे लागत असेल, त्यांना विमा संरक्षण योजनेअंतर्गत सेवा उपलब्ध करून द्यायला हवी. एवढेच नव्हे तर, ग्रामीण तसेच शहरी भागातील एखाद्या स्त्रीला तिच्या बाळासोबत उपचारासाठी प्रवास करावा लागत असेल, किंवा नोकरी करणाऱ्या एखाद्या स्त्रीला विविध चाचण्यांसाठी आणि शस्त्रक्रीयेसाठी जर वारंवार दवाखान्यात जावे लागत असेल, तर तिला त्या कालखंडात तिच्या कामातून रजा मिळू शकेल. अशाप्रकारे, मुलभूत समस्या ओळखून, ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रियांना बंधवत्त सेवांसाठी विमा कंपन्यांद्वारे कव्हेरज समाविष्ट करण्याची तातडीची गरज आहे.

बंधवत्त सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक सगसगा बहुतेक विमा कंपन्या त्यांच्या वैद्यकीय धोरणांतर्गत कार्य करतात, ज्यात ठराविक रोगांचा

समावेश असतो. याव्यतिरिक्त इतर कोणतेही उपचार या विम्या कंपन्यांनी अधोरेखित केलेल्या अटीत बसत नाही. ज्यात बहुतेकवेळा शरीरातील बांझछत्रीचा देखील समावेश नसतो.

कदाचित ह्याचे एक मोठे कारण म्हणजे बंधवत्वाचा उपचार हा स्वेच्छिक असल्यामुळे विमा संरक्षण योजनेत ते बसत नाही. व्यक्तीच्या निरोगी आयुष्यासाठी हा उपचार अधिक महत्वाचा नसल्यामुळे अपघात आणि गंभीर रोगांच्या शक्तीत मोडणाऱ्या विमा योजनेत याला स्थान नसते. असे असले तरी, बंधवत्वाची समस्या दिसते त्यापेक्षा मोठी आहे.

देशाच्या सर्व भागातून आलेल्या रुग्णांमध्ये मला मोठ्या संख्येने महिलांवरून आढळल्या आहेत, ज्या त्यांच्या बंधवत्वामुळे समाजातून बहिष्कृत केल्या जातात. भारतातील जुन्या रूढी आणि परंपरा याचे मुख्य कारण असून, वांझोटी स्त्रीला आपल्या समाजात नकारात्मक नजरेने पाहिले जाते. वांझपणा दुर्दैवी असते, अशा समजुतीमुळे आणि समाजाच्या टीकांमुळे त्या स्त्रीचे वैवाहिक जीवनदेखील अस्थिर बनते. दरम्यान विवाहबाह्य संबंधासारखे प्रकारदेखील घडतात. ज्यात बऱ्याचदा घटस्फोट किंवा विरक्तीसारखे प्रसंग उद्भवतात. बंधवत्वाची समस्या केवळ स्त्रीलाच नव्हे तर, पुरुष देखील नपुंसकतेने ग्रस्त असू शकतो. परंतु हा कलंक सहजपणे पत्नीकडे सोपवला जात असल्यामुळे, वांझपणा ही एक सामाजिक आणि आर्थिक समस्या बनत चालली आहे.

बंधवत्त सगसवेचे जागतिकीकरण

कॅनडा आयव्हीएफ आणि इतर प्रजनन

उपचारांसाठी इच्छुक नागरिकांना आर्थिक मदत पुरवते. यूएसमध्येदेखील, कमीतकमी १२ राज्यांमध्ये प्रजनन प्रक्रिया, आयव्हीएफच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे, तर यूकेनेदेखील या उपचारासाठी सार्वजनिक व्याप्ती प्रदान केली आहे. डेन्मार्क आणि फिनलंडमध्ये नागरिकांना विम्याचे आंशिक कव्हेरज प्रदान केले जातात. तर बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड्स आणि स्वीडनमध्ये विशेष चाचणी आणि परीक्षाद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णांना निसंकोच आयव्हीएफचा संपूर्ण खर्च आकारला जातो.

भारताचे एक विकसित पाऊल

भारतीय महिला बँकेने (बीएमबी) सर्वसाधारण विमा क्षेत्रातील, न्यू इंडिया अँश्युरन्सला बांधील असलेल्या महिलांचे आरोग्य विम्याचे संरक्षण करण्यासाठी केवळ महिलांनाच नव्हे तर सर्व प्रसूती खर्चासाठी देखील आरोग्य विम्याचे संरक्षण करण्याची मुभा दिली आहे. स्त्रियांचे बंधवत्त समस्येपासून सुटका करण्यास भारताने हे विकसित पाऊल टाकले आहे.

इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रीप्रोडक्शन (ISAR) या मान्यताप्राप्त संस्थेअंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालये आणि शहरी भागातील सरकारी रुग्णालयांना सार्वजनिक व्यावसायिक भागीदारीद्वारे बंधवत्त दवाखान्यांमार्फत चांगली सेवा देणे गरजेचे आहे. जेणेकरून तोतया डॉक्टरांपासून होणारी फसवणूक तसेच खाजगी महागड्या दवाखान्याचा बाजार थांबला जाईल, आणि एका विश्वासाह रोगतज्ञांच्या उपचाराद्वारे माता-पिता बनण्याचा लाभ नागरिकांना मिळू शकेल!

संतती प्रजननास असफल ठरणऱ्या जोडीदारांच्या बंधवत्त उपचारासाठी विमा संरक्षण मिळण्याबाबत इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रीप्रोडक्शन (ISAR) ने जोर दिला आहे. बंधवत्वाला सामोरे जाणाऱ्या जोडीदारांना उपचारासाठी शासनाकडून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी ते खालील मुद्दे ब कारणे मांडतात. भारतात अंदाजे ३० दशलक्ष जोडपी बंधवत्वाच्या समस्याला सामोरी जात आहेत. यासंदर्भात केलेल्या संशोधनात जवळजवळ प्रत्येक ८ जोड्यांपैकी एक स्त्री बंधवत्वामुळे ग्रस्त असल्याचे नजरेत आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संख्या वाढतच चालली असून, बंधवत्त उपचारांचा खर्चदेखील तितक्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बंधवत्त उपचारांसाठी विशेष विमा योजनेत तरतूद करणे काळाची गरज बनली आहे. यावर्षाच्या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात बंधवत्त उपचार घेण्यासंदर्भात विमा संरक्षण कंपन्यांद्वारे विशेष तरतूद करणे आवश्यक आहे.

उपचारासाठी प्रवासाची सगसगा:

ग्रामीण भागातील जोडप्यांना आयव्हीएफसारख्या सहाय्यक पुनरुत्पादन उपचारासाठी शहरांमध्ये यावे लागते. ग्रामीण भागात उपचाराची सोय नसल्याकारणामुळे, औषधोपचाराचा खर्च, प्रवासाचा खर्च आणि उपचारासाठी शहरात राहण्याची सोय अशा अनेक घटकांना सामोरे जावे लागते. शिवाय उपचारादरम्यान कामावर अनुपस्थित राहिल्यामुळे होत असलेले वित्तीय नुकसानदेखील प्रचंड वाढले आहे.

खास करून, ग्रामीण महिलांसाठी विशेष तरतूद करणे आवश्यक आहे. ज्या स्त्रियांना